

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा  
दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन”  
म्हणून साजरा करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक: वाप्रेदि २०१५/प्र.क्र. ८९/२०१५/भाषा-३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२  
तारीख: १४ ऑक्टोबर, २०१५.

### वाचा

- १) शालेय शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. उपक्रम २३१५/ प्र.क्र.२४२/  
एस.डी.४, दिनांक ७ ऑक्टोबर, २०१५.
- २) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. बैठक -२४१३/  
(प्र.क्र.१४०/१५)/ समन्वय, दिनांक ९ ऑक्टोबर, २०१५.

### शासन परिपत्रक

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्यांचा दि. १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयास अनुसरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धीगत करण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या संदर्भाधीन क्र.१ व २ येथील शासन परिपत्रकान्वये स्वतंत्रपणे सूचना देण्यात आल्या आहेत. “वाचन प्रेरणा दिनाचे” औचित्य साधून सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय /निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था / मंडळ, सार्वजनिक उपक्रम इ. कार्यालयांनी देखील विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

१. दि. १५ ऑक्टोबर, रोजी शासकीय कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात यावा.
२. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी आपले मित्र, कुटुंबातील सदस्य इत्यादींना किमान एक पुस्तक भेट द्यावे.
३. WhatsApp , Internet, Facebook, Twitter अशा प्रकारच्या सामाजिक प्रसार माध्यमातून वाचन संस्कृती वृद्धीगत होईल /वाचनास प्रेरणा मिळेल असे संदेश प्रसारीत करावेत.
४. व्याख्यान/ भाषण/चर्चासत्र /सामुहिक वाचन/अभिवाचन /वाचन अनुभव कथन/ग्रंथप्रदर्शन/विविध स्पर्धा इ.पैकी सुयोग्य उपक्रम राबवावेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५१०१४११४०४१७४३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अपर्णा अ.गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे विशेष कार्यकारी अधिकारी
४. मा.मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. मा.मुख्य सचिव /सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
६. प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा मुंबई (पत्राने)
७. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
८. प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
९. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ, विधान भवन, मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सर्व मंत्रालयीन विभाग
१२. सर्व विभागीय आयुक्त
१३. सर्व जिल्हाधिकारी
१४. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
१५. महालेखापाल -१ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा) मुंबई
१६. महालेखापाल -२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा) नागपूर
१७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१९. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ,
२२. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२३. निवड नस्ती / भाषा -३